




ISSN 2394-5303

Printing Area[®]

Peer Reviewed International Refereed Research Journal



Revised Edition

Editor
Dr.Bapu G.Gholap

आंतरराष्ट्रीय बहुभाषिक शोध पत्रिका

प्रिंटिंग आरेया

Printing Area International Interdisciplinary Research
Journal in Marathi, Hindi & English Languages

Sept., 2019, Issue-57, Vol-02

Editor

Dr. Bapu g. Gholap

(M.A.Mar.& Pol.Sci.,B.Ed.Ph.D.NET.)

Co-Editor

Dr. Ravindranath Kewat

(M.A. Ph.D.)



"Printed by: Harshwardhan Publication Pvt.Ltd. Published by Ghodke Archana
Rajendra & Printed & published at Harshwardhan Publication Pvt.Ltd.,At.Post.
Limbaganesh Dist,Beed -431122 (Maharashtra) and Editor Dr. Gholap Bapu Ganpat.■"



Reg.No.U74120 MH2013 PTC 251205

Harshwardhan Publication Pvt.Ltd.
At.Post.Limbaganesh,Tq.Dist.Beed
Pin-431126 (Maharashtra) Cell:07588057695,09850203295
harshwardhanpubli@gmail.com, vidyawarta@gmail.com

All Types Educational & Reference Book Publisher & Distributors / www.vidyawarta.com

| | | |
|-----|---|-----|
| 14) | Concept of Youth Unemployment in India Dr. Paresh A. Shrimali, Patan | 73 |
| 15) | Developing Inclusive Practices for Effective Implementation Ms. Sharmishtha Solanki , Gujarat | 76 |
| 16) | WATER POLLUTION AND ITS TREATMENT: THE ENVIRONMENT CONCERN Dr. Usha Kumari, AzamgarhR | 80 |
| 17) | Impact of Demonetization on Indian Economy Prof. Warghade Janardhan Bhau,Palghar | 85 |
| 18) | समाज मनाच्या एकवटलेल्या तिखट उद्गाराची कविता ! प्राचार्य डॉ.वसंत बिरादार,लातूर | 88 |
| 19) | स्त्रीगीते : कौटुंबिक भावविश्व डॉ. गौतम झा. ढवळे, लातूर | 92 |
| 20) | जागतिकीकरणात मराठी भाषेचे संवर्धन प्रा.डॉ.जगताप उज्ज्वला शिवराम,परभणी | 94 |
| 21) | डॉ. राममनोहर लोहिया यांचे जातीसंबंधी विचार प्रा.डॉ. दम एस.आर. ,बीड | 97 |
| 22) | उच्च शिक्षणाच्या विकासात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे योगदान प्रा.अनंत दादाराव मरकाळे,बीड | 100 |
| 23) | नागपूर जिल्ह्यातील आदिवासी शेतक—यांच्या विविध समस्या शालिनी दुर्गजी मेन्डे', डॉ. एम. के. नगरारे ,वर्धा | 103 |
| 24) | ✓ साहित्यकृतीचे माध्यमांतर : कथात्म वाङ्मय ते नाटक प्रा.प्रशांत गुणवंतराव चौधरी, उस्मानाबाद | 114 |
| 25) | ग्रामीण युवकांचे शैक्षणिक, राजकीय स्थिती ज्ञान व विकासात्मक दृष्टीकोन डॉ. संगीता ओमनाथ तिहीले,अकोला. | 119 |
| 26) | वंजार जाति और संगीत डॉ. वन्दना अग्रवाल,मेरठ | 122 |

साहित्यकृतींचे माध्यमांतर : कथात्म वाङ्मय ते नाटक

प्रा.प्रशांत गुणवंतराव चौधरी
व्यंकटेश महाजन महाविद्यालय, उस्मानाबाद

प्रास्ताविक :

साहित्यकृतींची माध्यमांतरे हा मुद्दा कलेच्या रूपशास्त्रीय अवस्थांतरण प्रक्रियेचा एक भाग आहे. एखादी छोटी कथा आशयबिजाचे अस्तित्व अबाधित राखत काढबरी, नाटक, चित्रपट अशा विविध माध्यमात रूपांतरीत कशी होत जाते, हा प्रवास अभ्यासणे म्हणजेच माध्यमांतरांचा अभ्यास करणे होय. या व्यापक प्रक्रियेच्या अंतर्गत 'नाट्यरूपांतरण' ही प्रक्रिया येते. एका वस्तुतून अनेक वस्तू निर्माण करणे, ही मनुष्याची त्याच्या जन्मकाळापासूनची सवय आहे. लाकूड हाती लागल्यानंतर तो त्याची होडी बनवतो, खुर्ची बनवतो व अशा अनेक वस्तू निर्माण करतो. एवढ्यावरच तो थांबत नाही. लाकडाची होडी केल्यानंतर आणखी कशाची होडी करता येईल, याचा तो विचार करतो. आणि मग लाकडाची होडी फायबरची बनते! माध्यमाचे असे माध्यमांतर करण्याचा मनुष्याचा हा छंद तसा खूप मुलभूत स्वरूपाचा आहे. रामायण ही मुळात कथा, पण लव-कुश ती गातात! कथेचे गायन, अभिनयन रामायणासारख्या कलाकृतींच्या बाबतीत प्राचीन काळापासून दिसते.

माध्यमांतराचे स्वरूप :

कमलाकर नाडकर्णीसारखे रंगकर्मी व अभ्यासक 'माध्यमांतर ही एक कलात्मक व सामाजिक स्वरूपाची गरज आहे'^१, असे मानतात. त्यांच्या या विधानामागे सौंदर्यशास्त्रीय व समाजशास्त्रीय अर्थ दडला आहे. काढबरीला वा कथेला मिळणाऱ्या वाचकवर्गांच्या संख्येच्या कितीतरी पटीने अधिक प्रेक्षक त्याच काढबरीवरील नाटक वा चित्रपटाला मिळतो. तेव्हा अधिकाधिक आस्वादकांपर्यंत पोहोचण्याच्या सामाजिक गरजेपोटी माध्यमांतर होते, असे म्हणता येईल. कलात्मक

गरजेचे स्वरूप यापेक्षा निराळे असते. एखादा विशिष्ट जीवनानुभव निवडलेल्या विशिष्ट माध्यमातून व्यक्त केल्यानंतराही त्या अभिव्यक्तिबाबत लेखक असमाधानी असतो, तेव्हा आशयाला न्याय देण्यासाठी व स्वतःच्या कलात्मक सर्जनाचे पूर्णत्व पुनः अनुभवण्यासाठी तो लेखक तोच आशय नव्या माध्यमाद्वारे पुनः मांडत असतो. येथे एक मुद्दा उपस्थित होतो, तो असा : माध्यमांतर करणारा लेखक हाच मूळ कलाकृतीचा लेखक असेल तर नव्या रूपात मूळ कलाकृती नेताना आशय आणि अभिव्यक्तीच्या पातळीवर मूळ कलाकृती आणि माध्यमांतरीत कलाकृती यांच्यात समतोल राहील. मात्र, मूळ कलाकृती आणि रूपांतरीत कलाकृती यांचे लेखक भिन्न असतील तर असा समतोल साधने शक्य होईल काय? या प्रश्नांकित मुद्दाव्यतिरिक्त आणखीन काही प्रश्न रूपांतरण प्रक्रियेच्या संबंधाने उपस्थित होतात. ते असे: लेखकाच्या अनुभूतीची स्वभावरेखा आणि वाङ्मयप्रकार यांचे कांही स्वयंसिद्ध नाते असते काय? विशिष्ट जीवनानुभूती या विशिष्ट वाङ्मय प्रकारातच अधिक यथार्थतेने साकार होऊ शकतात, असे काही असते काय? या शोधनिबंधात वरील मुद्दांचा विस्ताराने विचार करावयाचा आहे. रूपांतरण प्रक्रिया:

"रूपांतर म्हणजे एखाद्या कलाकृतीतील आशयाची दुसऱ्या एखाद्या रूपामध्ये केलेली पुनराभिव्यक्ती होय."^२ इंग्रजीत या प्रकाराला मअवरार्झिंग्लेपफ असे म्हटले जाते. 'रूपांतरण ही एक काळजीपूर्वक निर्मिलेली कलाकृती आहे.'^३ असे फ्रांसमधील एका मंडळाचे म्हणणे आहे. (Adaptation arase as a serious artistic venture as early as 1908 when societe film d' ~Art was formed in France. The purpose of the company was to translate 'Prestigious literary works to the screens, mostly drama but also novels') या मंडळाचा उद्देश म्हणजे नावाजलेले साहित्यप्रकार 'नाटक आणि चित्रपट' या सारख्या कलाप्रकारांमध्ये रूपांतरीत करणे हा होय. अर्थात् असे करण्यामागे नाटक आणि चित्रपट या माध्यमांची लोकप्रियता हे एक महत्वाचे कारण होते.

काढबरीतून नाटकात रूपांतर करण्यासाठी काही विशिष्ट कारण असावे लागते. मुळात काढबरी हा वाङ्मयप्रकार इतका व्यापक आहे, की त्यात नाटकासोबत इतरी हा वाङ्मयप्रकारांच्या बिजांना सामावून घेण्याची क्षमता असते. नाटक सिद्ध होण्यासाठी आवश्यक असतो तो सहदय प्रेक्षकांच्या

भाबना व विचारशक्तीचा ताबा घेणारा तीव्रतर संघर्ष. शिवाजी सांवंत्रांच्या 'मृत्युंजय' या बहुचर्चित कादंबरीत नाट्यही दडले आहे अन् काव्यही! नाट्यरूपांतरणासाठी आवश्यक असते ती स्पांतरणकाराची विलक्षण अशी दृष्टी. कादंबरीच्या विस्तीर्णपटात नाट्य कोठे दडले आहे, हे रूपांतरणकारास ओळखता आले पाहिजे. 'मृत्युंजय' मध्ये पहिली ३५ प्रकरणे आणि ७२ पृष्ठे होवून गेल्यानंतर ७३ व्या पृष्ठावर आणि ३६ व्या प्रकारणात वासंतिक स्पर्धेच्या निमित्ताने आखाड्यात घडलेल्या प्रसंगाचे वर्णन येते. ज्यात कर्णास सूतपूर्व म्हणून हिणवले जाते व संघर्षाची पहिली ठिणगी पडते. नाट्यरूपांतरण करताना नाटककार नेमकेपणाने कादंबरीतील हा पहिला प्रसंग उचलतो आणि तेथून नाटकाची सुरुवात करतो. तत्पूर्वीचा ३५ प्रकरणांचा निवेदनवजा असणारा परिचयात्मक भाग वगळण्याशिवाय नाटककारासमोर, दुसरा पर्यायच नसतो.

तात्पर्य हेच की, काय वगळायचे आणि काय स्वीकारायचे याचे नेमके भान रूपांतरकारास असावे लागते. हे भान रूपांतरकाराकडे तेव्हाच येर्इल जेव्हा त्याला कादंबरी व नाटक या दोन्ही माध्यमांची बलस्थाने व मर्यादा नेमकेपणाने अवगत असतील. नाट्यरूपांतरणासाठी नाट्यलेखनाच्या संकेतांसोबतच माध्यमाची समजही तितकीच महत्वाची असते. नाटक हीं बहुपदी कला असल्यामुळे तिच्यात लेखकाइतकेच अन्य घटकांचेही योगदान लक्षात घ्यावे लागते.

कृतितून समूहाशी संवाद साधणारे माध्यम म्हणून नाटकाकडे पाहिले जाते. कादंबरी मात्र शब्दमाध्यमातून एकाच वाचकाशी संवाद साधत असते. हा भेद कादंबरीचे नाट्यरूपांतरण करताना निर्णयिक ठरत असतो. त्यामुळे मूळ कादंबरीच्या तपशीलात, कथानकात व निवेदनात बोरेचसे फेरबदल होताना दिसतात, जे अपरिहार्य असतात. प्रेक्षकांस किमान सलग तीन तास प्रेक्षणागृहात खिळवून ठेवणे हे नाटकाचे प्रधान उद्दिष्ट असते. कादंबरी लेखनात असे कोणतेही उद्दिष्ट लेखकासमोर नसते. एळार्दी कादंबरी वाचकास खिळवून ठेवणारी आहे, असे विधान आपण करतो. परंतु, प्रेक्षकांस नाट्यगृहात खिळवून ठेवणे यांतील व्यवहार्य अपरिहार्यता आणि कादंबरीतील गुंतवणूक यांतील अंतर लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे मूळ आशयाशी नंदिंग न करता कथानक, पात्रयोजना, घटना-प्रसंग आणि भाषावकाश यांच्यात नाट्यरूपांतरण करताना बदल करण्याचे स्पांतरण नाट्यरूपांतरणकार घेत असतो.

रूपांतरण व तंत्रज्ञान :

Printing Area : Interdisciplinary Multilingual Refereed Journal

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात नाटक बदलले आहे, याची जाणीवही कादंबरीचे नाट्यरूपांतरण करताना ठेवावयास हवी. 'पानिपत' चे 'रणांगण' असे नाट्यरूपांतरण करताना तंत्रज्ञानाच्या केला गेलेला वापर सहज लक्ष वेधून घेतो. मूळ कादंबरीतील विस्तृत आशयास फक्त संवाद वा नटांचा अभिनय हे साधन पुरेसे नाही, याची जाणीव असल्यामुळेच ध्वनिसंयोजन, नेपथ्य व प्रकाशयोजना यांचा एरव्ही अतिरिक्त वाटावा इतका अधिकचा वापर नाट्यरूपांतरणात केला गेलेला आहे.

'नाट्यरूपांतरे' याच विषयावर संशोधन प्रबंध लिहिणाऱ्या प्रा. कल्पना कामत यांचे मत या संदर्भात महत्वाचे आहे. सॅम स्मायली या लेखकाच्या मताचा हवाला देत त्या म्हणतात की, 'नाट्यरूपांतरकाराने मूळ कादंबरीच्या आशयाशी प्रामाणिक राहावे लागते. नाट्यरूपांतर करताना कादंबरीमधील सर्वच्या सर्व मुळाप्रमाणे न घेता शक्यतो नाट्यात्म संघर्ष निवडण्याकडे त्याचा कल असावा लागतो.'^४ त्यांच्या वरील विवेचनात 'नाट्यरूपांतराच्या' या प्रक्रियेसंबंधी काही संकेतव्यूह स्पष्ट ब्यायला लागतात. या संकेतव्यूहांची चर्चा आपणास करावयाची आहेच, परंतु तत्पुर्वी या संबंधाने आणखीन कांही पैलूचे स्वरूप उलगळून दाखविता येतील.

कामत यांच्या उपरोक्त संशोधन प्रबंधात 'नाट्यरूपांतरणाची काही संभवनीय कारणे' या उपशीर्षकांतर्मात आलेली चर्चा हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मार्गदर्शक ठेल, त्यांच्या मते, 'नाट्यरूपांतरण हे स्वतंत्र नाटकापेक्षा कमी दर्जाचे समजले जाते. तसे समजण्याचे वस्तुतः काही कारण नाही, तसेच नाट्यरूपांतरण म्हणूनही वेगळा वाइगम प्रकार निर्गीतीचीही आवश्यकता नाही. नाट्यरूपांतरणाकडे सर्वप्रथम एक नाटक म्हणून पहावयास हवे. त्यानंतर केवळ एक कुतुहल म्हणून त्याची मूळ कादंबरीशी हवी असल्यास तुलना करावी. ... चांगला नाटककार मूळ कादंबरीच्या आराखड्यात केवळ बंदिस्त न राहता अधिकाधिक गुक्तपणे, मूळ नाट्यबीजास गोचरस्प देण्यात दक्ष असतो. दंग असतो, ... कोणतेही नाट्यबीज स्वतःचा आकृतिबंध घेऊनच जग्माला येत असते. प्रत्येक कादंबरीत अन्य वाइगम प्रकारांप्रमाणे अनेक नाट्यबीजे सुस्तावस्थेत वा अस्फूटित अवस्थेत असतात. चांगला नाटककार मा नाट्यबीजांना हेरून ती बीजे नाट्यरूपाने अधिक कलात्मकीत्या आविष्कृत करण्यात व्यग्य असतो. एखादा चांगला नाट्यरूपांतरकारा हाच हेतु उराशी आल्यान असतो. '^५

रूपांतरण : कारणे

प्रा.कामत यांच्या वरील अवतरणात नाट्यरूपांतरणाचे स्वरूप, हेतु व कार्य या तीन गोष्टींवर यथोचित प्रकाश पडला आहे. वरील कारणांशिवाय प्रस्तूत विवेचनात त्यांनी नाट्यरूपांतरणाची आणखीन काही संभावनीय कारणे दिली आहेत. त्यात प्रामुख्याने पुढील काही प्रमुख कारणांचा उल्लेख करता येईल.

१) स्वतः कादंबरीकारास आपल्या कृतिच्या नव्याने केलेल्या वाचनात नाटकाचा आकार घेण्यास योग्य अशी नाट्यबीजे नव्याने जाणवतात, म्हणून तो नाट्यरूपांतरण करतो.

२) आपल्या कादंबरीमधील विशिष्ट कथात्म अनुभव आपण अधिक सामर्थ्याने नाटकाद्वारा व्यक्त करू शकू, अशी त्याला खात्री असते, म्हणून तो नाट्यरूपांतरण करतो.

३) कादंबरीपेक्षा नाटक हे माध्यम अधिक लोकांपर्यंत पोहोचणारे असते. त्यामुळे आपला कादंबरीमधील जीवनानुभव कादंबरीपेक्षा नाटकाच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहोचविता येईल, ही जाणीव नाट्यरूपांतरणाच्या मागे असते. प्रा.कामत यांनी कल्पिलेल्या वरील काही संभवनीय कारणांसोबत आणखीन काही कारणे नाट्यरूपांतरणाच्या संबंधाने सांगता येतील.

१) माध्यमांतर करणे हा मानवी स्वभाव असल्याने कादंबरीच्या नाटक, चित्रपट आदि माध्यमात रूपांतरे होणे स्वाभाविकच आहे.

२) माध्यमांतर किंवा रूपांतर ही जशी लेखकाची गरज असते, तशी ती मनोरंजन विश्वातील विविध माध्यमांची गरज असते. नाट्यक्षेत्र किंवा चित्रपट उद्योग यांना निरनिराळ्या विषयांची किंवा कथानकांची नेहमी आवश्यकता भासत असते. कथा कादंबन्यांमध्ये दडलेल्या नाट्यबीजांच्या रूपांतरणामुळे या माध्यमांची ही मोठी गरज पूर्ण होत असते.

३) रूपांतरणामुळे मूळ कलाकृती व तिचा निर्माता लेखक यांना मोठा प्रेक्षकवर्ग लाभतो. त्यांची लोकप्रियता वाढते. आर्थिक लाभांमधील योग्य प्रमाणात होतात. म्हणूनही नाट्यरूपांतरे केली जातात, असे काही अभ्यासकांचे मत आहे. प्रा.कल्पना कामत यांच्या उपरोक्तेखिंविचारांवर मत प्रदर्शन करताना प्रख्यात नाट्यसमीक्षक डॉ.वि.भा.देशपांडे म्हणतात, “एका बाजूने रूपांतरण, अवस्थांतरण म्हणायचे आणि दुसऱ्या याजूने नाट्यबीज स्वतःचा आकृतिबंध पेऊ येते, असे प्रतिपादायचे हा विरोधागाय याठतो. प्रत्येक साहित्यकृती ही स्वतंत्र, स्वायत असते, असावी अशी अपेक्षा असते. ती

कलाकृती सिद्ध करताना अथवा आविष्कृत कीत असताना लेखकाने कोणते मूलाधार घेतले आहेत ही गोष्ट गौण झाले. कादंबरी-नाटक यांच्या संबंधापुरतेच बोलायचे तर असे म्हणता येईल की, नाट्यलेखक नाट्यलेखनासाठी आधार म्हणून स्वतःच्या किंवा इतरांच्या कादंबरीचा कधी विषय-आशय-व्यक्तिरेखा काही विशिष्ट प्रसंगी घेईल, इतकेच. ती त्याचा नाट्यलेखनाची कच्ची सामग्री असते. त्यावरून लिहिलेले नाटक हे स्वतंत्र, स्वायत्तच असावे लागते. त्या दोन्ही वाढम्याप्रकारांचे व्यक्त होण्याचे लेखनर्धम भिन्नच आहेत. ज्यावेळी वाचक ते नाट्यलेखन वाचतो किंवा प्रेक्षक ते रंगमंचावर पाहतो तेला त्याला नाट्यलेखनाचा मूलाधार माहित असतोच, असे नाही. जी त्याला तो मूलाधार माहित नसला तरी त्याच्या आस्वादात कोणताही फरक पडत नाही.”^६

डॉ.देशपांडे यांच्या वरील टिप्पणीत रूपांतरणासंबंधीची त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. नाटक व कादंबरी हे प्रकार स्वभावतःच भिन्न असल्यामुळे त्यांची अभिव्यक्तीही भिन्न असणार असे त्यांचे मत आहे. नाट्यरूपांतरण प्रक्रियेत रूपांतरकर कादंबरीमधील नाट्य-नाट्यबीजे हेरतो व केवळ त्यावर आधारित स्वतंत्र, स्वायत नाट्यकृती तयार करतो, असे त्यांचे व प्रा.कामत यांचेही मत दिसते.

रूपांतरणाच्या मर्यादा :

नाट्यरूपांतरकाराने कादंबरीच्या आशयाशी प्रामाणिक राहायला हवे, असे मत व्यक्त करणाऱ्या प्रा.कामत यांनी पूऱ्ये असे म्हटले आहे की, नाट्यरूपांतरणाकडे सर्वप्रथम एक नाटक म्हणून पहायला हवे. त्यानंतर केवळ एक कुतूहल म्हणून त्याची मूळ कादंबरीशी हवी असल्यास तुलना करावी. त्यांच्या या दोन्ही विधानांमध्ये विसंगती दडलेली आहे. कादंबरी व नाटक हे आकृतिबंध मुलतःच भिन्न प्रकृतिचे जी असते ती, जेव्हा आपण एखाद्या कलाकृतीस कादंबरीचे नाट्यरूपांतरण असे संबोधतो, तेव्हा केवळ तीत कादंबरीमधील नाट्यबीजावे परिष्करण करणे एवढाच त्याचा हेतु असतो, हा विचार बिंबण्याचा संभव अधिक आहे. मुळात ही गोष्ट लक्षात घाववास हवी की, ज्या कादंबरीचा आशयच मूळात नाट्यात असते. केवळ अशाच कलाकृतीचे नाट्यरूपांतरण होऊ शकते. केवळ छंद म्हणून किंवा कौशल्य म्हणून नाटककार कादंबरीचे नाट्यरूपांतरण करत असतो, असे म्हणणे या एकूणच प्रक्रियेकडे गांभीर्याने न पाहिल्यासारखे होईल. प्रा.कामतांच्या वरील विपासांगमध्ये या गांभीर्याचा अभाव जाणवतो.

रूपांतर व अनुभवांतर :

रूपांतराला 'अनुभवांतर ही संज्ञा सुधा वापरली जाते. रूपांतर म्हणजे लेखकाच्या जीवनानुभवाचे अवस्थांतर होय, असे आपण म्हणतो. केवळ कादंबरीमधील नाट्यबीज तेवढे स्वीकारायचे आणि कादंबरीच्या मूळ आशयमूत्राशी मात्र काहीही देणेयेणे नाही, या पद्धतीने मांडणी करावयाची, याला रूपांतरण म्हणता येणार नाही, असे मला वाटते. 'थँक्यू मिस्टर ग्लाड', 'पानिपत' (रणांगण) व मृत्युंजय या तिन्ही कादंबरी-नाटकांच्या अडोरीस त्या त्या कलाकृतीमधील नायकांचा अन्त दाखविला आहे. 'थँक्यू मिस्टर ग्लाड' मध्ये वीरभूषण पटनाईक, मृत्युंजयमध्ये कर्ण व पानिपत-रणांगणात सदाशिवरावभाऊ यांच्या मृत्यूने निर्माण झालेले नाट्य आहे. परंतु, 'थँक्यू मिस्टर ग्लाड' चा अपवाद वगळता मृत्युंजय व रणांगणमधील नायकांचा अंत मूळ कादंबरीच्या आशयाला पेलण्यास असमर्थ ठरलेला दिसतो. 'मृत्युंजय' ही कादंबरी कर्णकेंद्रित जरी असली तरी कर्णासोबतच महाभारातातील इतर व्यक्तिरेखा आणि एकूणच महाभारत युद्ध यांचे एकात्म परिणाम कादंबरी वाचताना वाचकाच्या मनावर होतो. 'पानिपत' मध्येही सदाशिवरावभाऊ यांच्या धीरोदात बलिदानाचा प्रसंग कादंबरीच्या अखेरच्या पर्वत येत असला तरी, हे बलिदान भाऊना का करावे लागले, त्याची तर्कसंगत कारणीमांसा करण्यात वाचक अधिक मश्गुल होतो. तसे 'रणांगण'च्या बाबतीत आढळत नाही. 'रणांगण' ही भाऊसाहेबांची शोकांतिका ठरते. त्यामुळे नाट्यरूपांतरणाच्या पातळीवर कादंबरीचा आशय पेलण्यात या दोन्ही नाट्यकृती अपयशी ठरल्या आहेत, असेच नमूद करावे लागते. 'थँक्यू मिस्टर ग्लाड' ही कादंबरी व त्याचे याच नावाचे रूपांतर यांच्यावावतीतला अनुभव वरील दोन्ही कलाकृतींच्या तुलनेत मिळा ठरतो.

रूपांतरण : एक सर्जक क्रिया :

नाट्यरूपांतरण ही केवळ नाटक या माध्यमाची कौशल्य जाणणाऱ्या लेखकाची तांत्रिक क्रीडा नसून कलात्मक आणि संज्ञात्मक पातळीवरील ती नवनिर्मितीची एक प्रक्रिया आहे, याचा अनुभव 'थँक्यू मिस्टर ग्लाड' हे नाट्यरूपांतर सतत देत गेले. नाट्यरूपांतरण करताना संविधानकाच्या तपशीलातील बदल असोत की, घटनाप्रसंग व पात्रचित्रणातील बदल असोत, ते या नाट्यरूपांतरणात आलेले आहेतच. पण त्याहीपेक्षा कादंबरी मर्यादा लेखकाचा भावानुभव नाट्यरूपांतरात संक्रमित होतो किंवा नाही हे महत्वाचे असते. तो तसा 'थँक्यू मिस्टर ग्लाड'

मध्ये होत असल्याने हे नाट्यरूपांतरण यशस्वी ठरलेले दिसते. याचा अर्थ इतकाच की, कादंबरीत असणारी नाट्यबीजे हेरणे व त्यास नाटकाचा साज चढवणे म्हणजे नाट्यरूपांतरण, असे म्हणणे या प्रकाराला संकुचित करण्यासारखे होईल. केवळ एवढा मर्यादीत दृष्टिकोन ठेवल्यास मूळ कलाकृती आणि तिचा निर्माता दोहोवरही अन्याय केला असे होईल.

याबाबत जी.ए.कुलकर्णी यांच्या 'कैरी' या कथेवर आधारीत अमोल पालेकरांचा याच नावाचा चित्रपट व त्यावर मराठीतील सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केलेला अभिप्राय 'रूपांतरण' या प्रक्रियेसंदर्भात मौलिक असा आहे. ते म्हणतात, 'जी.एंच्या कथा व विद्यम मराठी वाचक यांचे एक घटू व अतूट नाते आहे. आपल्या वाचनाला, जीवनविषयक जाणिवेला व अभिरुचीला संपन्न करणाऱ्या जी.ए.च्या कथांबद्दल मराठी वाचक अगदी पझेसिव म्हणावा इतका हळवा वाटतो. म्हणून या कथांवर कोणी नाटके बेतली वा चित्रपट बेतला तर मूळ कथांचे काय होईल, या कल्पनेनेही वाचक अस्वस्थ होतो. या कथांमधील कमालीचा संकीर्ण अनुभव दुसऱ्या माध्यमात संक्रांत झाला नाही (व तसे होण्याची शक्यता जास्त!) तर आपल्यालाच आत काहीतरी हिसकल्यासारखे होईल असे आपल्यालाही वाटत राहते. यात जी.ए.ना अगदी बरोबरीचा, तोलामोलाचा भिंदू मिळाला तरी कथामाध्यमाच्या ज्या शक्ती आहेत, त्या दुसऱ्या माध्यमाची आपली म्हणून कशा संक्रांत होणार? त्या दुसऱ्या माध्यमाची आपली म्हणून एक नवीन कलाकृती निर्माण होईल कदाचित, कधी घेऊन एक नवीन कलाकृती निर्माण होईल कदाचित, कधी सुंदरही होईल, पण मूळ कलाकृतीमधील अन्वयार्थ त्यात बदलला असेल तर? तर मूळ कलाकृतीवर ज्या वाचकांचे प्रेम आहे, त्यांना हळहळ वाटते.'⁷

एलकुंचवारांसारख्या प्रतिभाशाली नाटककाराने व्यक्त केलेले वरील विचार सर्जनप्रक्रियेच्या संदर्भात खूप मोलाचे आहेत. अमोल पालेकरांच्या चित्रपटाने त्यांना अशी हळहळ वाटावी, अशी परिस्थिती चित्रपटाच्या माध्यमांतरात निर्माण केली नाही, ही बाब समाधानाची आहे. तथापि रूपांतरण करत असताना मूळ कलाकृतीच्या आशयाच्या संबंधाने रूपांतरणकाराने कोणती काळजी घ्यावयास हवी, यासंबंधी योग्य ते दिग्दर्शन या विवेचनातून होईल.

आशयाशी प्रामाणिकता :

मूळ कलाकृतीच्या आशयाशी रूपांतरकाराने प्रामाणिक

रहावला होते, गुव्हात गुल कलाकृतीचा आशय चीडपणे कलाणे, ही स्पांतणासाठीची पार्थिवीक गट आहते, तो जा आकलताच नाही, तर पुढे सारे बिघडतच जाणार, 'संगण' व 'गुलजूम' च्या आबद्रीत तो खाताकापास आकलता नाही, आरो नाहाता घेणार नाही, याचे काणा आ दोन्ही स्पांतीत नाटकाच्या गुल कलाकृतीचे कांदबन्यांचे लेखक तेच आहेत, मग ही खांतो 'फसली' आरो वज न्हावे ? कांदबरीकार न नाटककार एकाच असाऱ्यामुळे आशयाच्या आकलवाचाबत संभग गिरणे होण्याची शक्यता नाही, मग स्पांतीत नाट्याकृती गुल कांदबरीचा पत्त्यग देण्यात अपुन्या पडतात, त्याचे विलेखण पुढीलप्रमाणे सांगता घेईल :

१) ही स्पांतणे सर्जनप्रिनेच्या अपरिहार्म ओढीतून निगण झालेली नाहीत, तर कांदबन्यांची लोकप्रियता नाट्यगाध्यमात व्यावसायिक भशात परावर्तीत करण्याच्या शुद्ध चाहग्यवाहा हेतुगऱ्यून गिरणे झाली आहेत,

२) सर्जनप्रिनेची स्वाभाविक ओढ आरोल तर काग होते, याचे प्रत्यंतर 'धैक्यू गिर्सर ग्लाउ' हे नाटक देते, कांदबरी व नाटक आ दोन्ही गाध्यमात आशयाभिव्यक्तीच्या पातळीवर कलात्मक समतोल साधलेला दिसातो जो 'गुलजूम' व 'रणगण' मध्ये आढळत नाही.

३) नाट्यांतरणासाठी खेळल कांदबरीत नाट्याची असणे व ती हेस्न त्यांना नाट्यासाज चढविणे एकदेच अपेक्षित नसते, प्रत्येक कांदबरीत नाट्यविजितांना वाव हा असातोच, कांदबरी ह्या गाध्यमाचा पटच असा असातो वी, त्यात नाट्य, काव्य, ललित गद्य, चरित इ. विविध व्याख्याता वाहाग्यप्रकरणे दर्शन होत असते, मग प्रश्न असा उपरिषित होतो वी, प्रत्येक कांदबरीतील नाट्याची हेस्न त्यांची नाट्यासांतो सरता घेतील का ? 'पानिपत' सारख्या कांदबरीत तर माझेका नाटकेन सामावलेली आहेत, मग त्यांना 'पानिपत' या कांदबरीची नाट्यासांतो मानावयाची का ?

या प्रश्नांची उत्तो एल्युंचवासांच्या उपरित्तिशीत गतात दहलेली आहेत, कांदबरीत दहलेली नाट्यविजे हेस्न त्यांना नाट्यासाज चढविणे महणजे घांतर नव्हे; तर कांदबरीच्या समग्र आशयातच जर नाट्यात्मता अंतर्भूक्त असेल तरच ते कांदबरीचे नाट्यासांतण ठोल, या दृष्टीने विचार करता 'धैक्यू गिर्सर ग्लाउ' हे परिपूर्ण नाट्यासांता ठाळे,

प्रा. यगमत यांनी या संदर्भात त्यांच्या प्रबंधात मांडलेल्या घांताचा विचार याच, स्पांतीत नाटक अभ्यासाताना किंवा

पातळ अभ्यासाता गुल कांदबरीचा गंदरी विचारा घेती कांडे का प्रश्न उपरिषित कठवत त्या घांतात, 'तो धैक्यू गाध्यमात विषयाकृत तितके ते नाटक गणाची खाले आरो नाहणात घेतील, ती उलट त्या खेळी नाटक पातळाचा आपल्याला गुल कांदबरीची आत्मवृत्त घेत पातळे, तेव्हा ते नाटक अपूर्ण आहे, असे धैक्यू गाध्याजावे,' ८ आपल्या आ घाताच्या पुढीगांचे त्या दृ. डि.पू. गोळे गोळा, 'कांदबरी न नाट्यासाठेला आमधील वाळ तुरलेलीन नवी,' ९ आ विभावाचा घंटी देतात, पा. कामात यांनी व्याक केलेले तुर न पा. धैक्यू गांचा तलाहुगांचे दिलेला मंदरी गांचा एकावेत विचार करताना, खांतीतीत नाट्याकृती पातळाचा कांदबरीचा विचा पावात, त्यांने पैमाले काय ? ता प्रश्न उपरिषित होतो, विचा कांदबरीचा आकृतिशास्त्राचा का, तिच्यातील आशयाचा ? आकृतिशास्त्राचा विचार पद्धणे ही ता स्पांतणासाठी आवश्यक अशीच नाही आहे, तणावी, कांदबरीच्या आशयाला, त्याच्या एकवित प्रभावाला विचारल्याय त्यापि खांतीत राणता घेणार नाही,

धोदकमात 'स्पांता' ही यांजीगाच्या पातळीनवील एक गहत्याची क्रिंगा आहे, कलाकृतीचे गिज्ज आशा आमुतिकामात खांतीत वज वेळे जाते, या धैक्यूची भर्ती करताना हे विलेला गापूकी आलेले आतेच नवी, लेखक जो जीवनाग्राम घेत असातो, त्याची आगिन्याति परिपूर्ण झाली नाही, ही जाणीव त्याचा गतत जरवरीच करीत असाते, ही आपवाढताच स्पांतणासापेक्षा याजेक कृतीच्या पुढाळाची असाते, कधीमी कांदबरी होणे किंवा कांदबरीचे नाटकामध्ये खांतीणे होणे महणजे घेमें; काग असाते, गांचा शोण घेणे आवश्यक आहे, असे खांतर होत असाताना गुल कलाकृतीच्या आशयाचा त्याचा काय परिणाम होतो, तपेच लेखकाच्या निर्मितीनवीलीना वग्ही विशिष्ट परिणाम अशा घेणी दिघून घेतो काय, हे अभ्यासे उद्दोषक ठरते,

